

#### **HLV LIMITED**

June 21, 2021

The Department of Corporate Services BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,

Mumbai – 400 001 Scrip Code: 500193

Scrip Code: 500193

The Listing Department
National Stock Exchange of India Limited

Exchange-Plaza, 5th Floor, Plot No .C/1,G block, Bandra Kurla Complex,

Bandra (E)

Mumbai – 400 051 Scrip Code: HLVLTD

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Clipping of Financial Results

Pursuant to Regulation 47 of the SEBI (LODR) Regulation 2015, we submit herewith a copy of the Financial Result for the quarter and year ended 31st March, 2021 published in the following newspapers:

- Free Press Journal (English Daily)
- Navshakthi (Marathi Daily)

This is for your information and records.

Thanking You,

Yours Faithfully,

For HLV Limited

(Formerly Hotel Leelaventure Limited)

Savitri Yadav Company Secretary

Encl: as above

(Formerly known as Hotel Leelaventure Limited)

# Verstappen to start in front India women's

## The Red Bull driver fends off title rival Lewis Hamilton and take sensational pole position

**FPJ NEWS SERVICE** 

aul Ricard hasn't been hunting happy ground for Red Bull in the past, but Max Verstappen ripped up the formbook in French Grand Prix qualifying to fend off title rival Lewis Hamilton and take sensational pole position.

The French track, which returned to the calendar in 2018, has traditionally been a Mercedes stronghold, with Hamilton taking pole and victory in each edition, but this time it was Red Bull who looked like the ones to beat.

Verstappen set the early pace in Q3, four tenths of a second quicker than Hamilton, but things heated up in the second runs as Hamilton went quickest in the first sector. Verstappen responded with a purple second and final sector to better his time and take his second pole of the season.

Hamilton slotted into second, alongside the Dutchman, with Valtteri Bottas

taking third as Mercedes confirmed a bounce back in performance after two very difficult weekends in Monaco and Azerbaijan.

Sergio Perez was a fourth, albeit it half a second adrift of Red Bull team mate Verstappen, while Carlos Sainz outqualified the other Ferrari of Charles Leclerc for only the second time this season as he ended up fifth.

Pierre Gasly gave the French fans in the grandstands plenty to smile about with sixth, in what is his fifth top-six starting spot in seven Grand Prix weekends this year. Leclerc, pole-sitter in the last two races, could only manage seventh as he was beaten by a team mate for the first time at Paul Ricard.

It was a tougher day for McLaren, as while they got both cars into Q3, they were down towards the bottom of the pile with Lando Norris eighth and Daniel Ricciardo a tenth further back in 10th.

They were separated by Fernando Alonso, the sole representative for Alpine in



Q3 in the team's home race, with the Spaniard making it four Q3 appearances in seven this season. His team mate and home favourite Ocon will start 11th.

With several thousand fans in the grandstands watching on, qualifying got under way in glorious conditions. But it was just six minutes old when FIA Race Director Michael Masi was forced to throw the red flag after Yuki Tsunoda lost control of his AlphaTauri at Turn 2 and slid into the bar-

When running got back under way, Verstappen set a scintillating pace with a lap that was more than six tenths of a second quicker than Valtteri Bottas. His main title rival Lewis Hamilton did a second fast lap on the same set of tyres to move into second, but he was still 0.2s off.

Elsewhere, Lance Stroll had his first lap time deleted for exceeding track limits. He bolted on a fresh set of tyres for a second run, but backed out of it with just two minutes to go, leaving him with one shot to get to Q2.

Unfortunately for the Canadian, he didn't get that chance as another red flag was required when Mick Schumacher hit the barriers hard - and that meant everyone's final runs had to be aborted.

Max Verstappen (Red Bull)

Lewis Hamilton (Mercedes) Valtteri Bottas (Mercedes)

Sergio Perez (Red Bull)

Carlos Sainz (Ferrari)

### Less than two months after

# firm favourites

On a high after winning a World Cup gold in the first stage, Indian women's recurve trio of Deepika Kumari, Ankita Bhakat and Komalika Bari will start as firm favourites to grab the team's quota from the final Tokyo 2020 Qualifier here on

Paris represents the final opportunity for India to upgrade their single women's quota place to team invitations in Japan as India would look to qualify a second and third recurve archers to join the Deepika who is all set for her third successive Olympics.

All they would have to achieve is finish among the top-three in a field of 28 teams which include heavyweights Colombia, Denmark, Italy, Spain, Turkey and Mexico, which gave India a stiff challenge in the World Cup final in

Guatemala City.

would look to start well.

In their last attempt, Indian women's team had failed to qualify, losing to Belarus 2-6 at the World Championships in Den Bosch, the Netherlands two years ago, while the men's team had se-

cured the first quota. Since then India made a solitary change with Ankita making the cut to the team and it worked well as they won the World Cup first stage, the women's team's first gold medal since Wro-

In the women's section, India so far have an individual quota secured from the Continental Qualification during the Bangkok Asian Championships in November 2019 as India number one Deepika is already bound for third

So the pressure will be evident for the less experienced duo of Ankita and Komali-

"Of course we are under pressure," 19-vear-old Koma-

## Milkha Singh: An exemplary athlete and a gentleman

Flying Sikh Milkha Singh, India's legendary athlete who died of COVID complications at the age of 91, will always be remembered as a gentleman who won the hearts of many people.

Veteran sports journalist Prabhjot Singh who knew Milkha Singh for more than forty years, recalled how Milkha Singh earned in January 1960 in Lahore the title of Flying Sikh from the then President of Pakistan, Field Marshal Ayub Khan. Born in Lyallpur in undivided India and now in Pakistan, Milkha Singh got the title after he defeated Abdul Khaliq, the then top sprinter in Pakistan who was popularly known there as 'Ghoda' (horse) for his

This Chandigarh based journalist says he knew Milkha as a very simple man. Prabhjot says that when he

last met Milkha Singh four months back in Chandigarh, he was in high spirits. "He was always in high spirits. He was a very fit man and had very robust health. He would always sport a maroon turban and was immaculately dressed. He was jogging every day and was addicted to golf. Milkha Singh had no formal education and struggled a lot as he came as a refugee from Pakistan. Initially, he could not speak English but he picked up English and gained fluency in the language.'

Prabhjot who knew Milkha from his early reporting days, says that Milkha made immense contribution as Additional Director, Youth Services and Sports, Punjab. He began organising two to three week off season training camps in Srinagar every summer for 2000 to 3000 boys and girls in Punjab schools. This gave Punjab many sportspersons.

Milkha Singh has around the world.

(0.02)



Pune based Narinder Singh Bakshi whose father, Honorary Captain Avtar Singh was instrumental in recruiting Milkha Singh as a Sepoy in the Army in 1952 in Srinagar, says, 'My father and Milkha Singh's elder brother, Makhan Singh who was also in the Army, were very good friends. We have family terms and they call me Manga Paaji. I first met him in 1960 in the Vallabh Bhai Patel stadium in Worli in Mumbai where a reception was being hosted for sportspersons. I introduced myself to him and told him that my father remembers him. He was very happy to meet me and expressed desire to meet my father. He was staying then in President Hotel in Cuff Parade. I ceeded in reconnecting my father and Milkha Singh ji. We then joined him at the hotel where Milkha Singh i hosted us and was very cordial."

Bakshi remembers Milkha Singh as very generous. "Three years back, I happened to meet Mr Milkha Singh at the Delhi golf club when his son Jeev was participating in golf championship. He spotted me and asked if I had eaten something. He then put his 'Invitee' identity card around my neck and asked me to go

Neeru Bhatia, Sports writer and Deputy Bureau Chief with The Week magazine remembers Milkha Singh as a very warm-hearted gentleman and a typical large-hearted Punjabi. " I was in awe of him. My biggest impression of him was that he was still the very down to earth Milkha that one had heard of. He was still very humble despite being such a decorated athlete. The hard work and discipline was probably the reason why he was such an exemplary athlete. That continued till the very end. He would jog and play golf regularly. He never hankered for any attention. He worked very hard throughout his life. He never milked his status for money. He was not very happy about the doping issues in athletics. Look at the greatness of his accomplishment. We have never had an Indian track athlete winning an Olympic medal ever.'

Industrialist Anand Mahindra's tribute aptly sums up the iconic sprinter's contribution. He tweeted, How can my generation explain what Milkha Singh meant to us? He wasn't just an athlete. To a society still suffering the insecurities of post-colonialism, he was a sign that we could be the best in the world.

Thank you Milkha Singh ji for giv-

they lost the final in an inlika said after Friday's practice session.

tense shootoff in the first stage of the World Cup, the Mexican team of London Olympics silver medalist Aida Roman, Alejandra Valencia and Ana Vazquez will again stand in their way.

Of the 28 teams, four teams will be eliminated from the qualification round while the top-eight will directly make the quarterfinals as world number three Deepika along with southpaw Ankita Incidentally, at the same

Stade Charléty, Deepika had clinched one of her four World Cup Final silver medals in 2013 and the former world number one is confident of a good show.

"Technically, we all are up there but all it takes is to shoot with a calm, uncluttered mind, without doubting your abilities," said

#### **HLV LIMITED** (Formerly known as HOTEL LEELAVENTURE LIMITED) CIN No.: L55101MH1981PLC024097 Registered Office: The Leela, Sahar, Mumbai - 400 059; Tel: 022-6691 1234; Fax: 022-6691 1458; Email: investor.service@hlvltd.com; Website: www.hlvltd.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31<sup>ST</sup> MARCH, 2021 ( ₹ In Lakhs Quarter **Particulars** 31-Mar-20 Inaudited Total Income from operations (net) 3,898 (1,756) Net Profit /(loss) for the period (before tax and exceptional items) (4.359)Net Profit /(loss) before tax (after exceptional items) (1,625) Net Profit /(loss) from continued operations for the period (1,625)Net Profit /(loss) from discontinued operations for the period Net Profit /(loss) after tax Total comprehensive income for the year (3,562)(1,698)quity share capita 12.61 12.611 Earnings per share (continued operations) (in Rs.) Basic and diluted (0.02)(0.57)(0.26)Earnings per share (discontinued operations) (in Rs.) Basic and diluted (0.01)arnings per share (continued and discontinued operatio

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on Company's website at www.hlvltd.com.

The financial results for the quarter and year ended 31st March, 2021 were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 19th June, 2021. The results have been reviewed by the Statutory Auditors of the Company. Figures have been regrouped, rearranged or reclassified wherever necessary

For and on behalf of the Board of Directors

Place: Mumbai Date: 19th June, 2021

in Rs.) - Basic and diluted

(0.57)

The owners of the property more specifically described in the Schedule pelow are negotiating with our clients for a mortgage loan. One of the previous title leeds of the said property, the document by which the said property was transferred from Mr. Vasudev P. Valecha to Mr. Shri Ramchand H. Valecha is not ir possession of the owners of the property. If anyone having any claims or the said property based on the said missing document, the said claim along with documentary evidence of the same must be submitted to the undersigned within 7 days from the date o publication of this notice failing which the said claim/s will be considered as transaction will be completed.

**SCHEDULE OF PROPERTY** Flat No. 02, admeasuring about 540 Sq

Ft. carpet area i.e. 648 Sq. Ft. built up area equivalent to 60.22 Sq. Mt. built up area, on Ground Floor, in "Garden View Apartment" of "Sion Hill View Co-operative Housing Society Limited behind Nehru Garden, Road No. 29, Sior (East), Mumbai - 400 022, bearing CS No. 22, within the Registration

District of Mumbai City. For M/s. CONSULTA JURIS

> PARTNER A106 Royal Sands, Shastri Nagar Andheri West, Mumbai 400058

## Dilip appointed Chief of Adhoc

UNIVERSAL STARCH-CHEM ALLIED LTD.

Regd. Off.: Mhatre Pen Bldg., 'B' Wing, 2nd Floor, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028.

Pursuant to Regulation 29 read wit Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, NOTICE is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 30<sup>st</sup> June, 2021 at 12:00 pm through video conferencing, to consider and take on record inter-alia the Audited Standalone Financia Results for the quarter ended 31<sup>st</sup> March 2021., and any other business with the permission of the chairman. The said notice may be accessed on the Company's website at www.universalstarch.com and also stock

(Chaitali Salgaonkai Place : Mumbai

## Committee

Tel no: 022 66563333, Fax: 022- 24327436 Website: www.universalstarch.com CIN: L24110MH1973PLC016247

exchanges website at www.bseindia.com For and behalf of the Board

Date: 19/06/2021 Company Secretary

(₹ in Lakhs except EPS)

## **AGENCIES**

Former Indian Hockey Captain Dilip Tirkey has been appointed the Chairman of the newly formed Adhoc Committee to manage Hockey in Odisha. He has been elected unanimously at the 1st Committee meeting convened virtually on Friday.

ing is that confidence."

As per the release issued by the state government, the Adhoc Committee will manage the operations and promotion of Hockey across Odisha and ensure the betterment of players, locusing on grassroot development and nurturing young hockey players.

Other members of the Committee include-- Adhip Das, representative of Odisha Olympic Associ-

ation; Bhola Nath, Vice President, Hockey India; Shailendra Jena, Deputy Secretary, Sports and Youth Services Government of Odisha as Member Convener; and Rajendra Pani, Under Secretary, Sports, and Youth Services Department. Currently, Tirkey is the Chairman of Odisha Hockey Promotion Council and closely involved in the development of the grassroot-programs and infrastructure aiming to produce more internationals from Odisha.

Speaking on the occasion Tirkey said, "This is an opportunity for the Committee to take immediate and necessary action for securing the interest of hockey players of Odisha across different age categories and simultaneously, handle the management of dis-

three hockey players from Odisha have been selected to the Indian national Hockey teams for Tokyo 2020 Olympics. In the coming years, we will work towards nurturing more players from the In the meeting, Adhip Das said,

trict Hockey Associations. Today,

'Today, Odisha is synonym with Hockey but there is more to achieve. With a veteran as the Chair of the committee, we are optimistic about the overall growth of Hockey in Odisha."

"Odisha has been a cradle for hockey in India. Efforts will be put in to develop hockey in all districts of Odisha ," said Bhola Nath, Vice President, Hockey India who is also a member of Odisha Adhoc Committee.

#### KASHYAP TELE-MEDICINES LIMITED

CIN: L29110MH1995PLC085738

Regd. Off.: 2<sup>nd</sup> Floor, Pushpawati Building No. 2, Girgaon Road, Chandanwadi, Mumbai-02
Corp. Off.: UL/8, Upper Floor, Suryarath Complex, Panchwati 1<sup>st</sup> Lane Ambawadi,
Ahmedabad, Gujarat-380006 • Phone: +91-6359637788
Email:investor.relations@kashyaptele-medicines.com • Website:www.kashyaptele-medicines.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31STMARCH, 2021 (As per Schedule III Companies Act, 2013 & IND-AS)

(i.e. in takin)							
,	Particulars	Quarter ended (Standalone)			Year Ended		
Sr. No.		31/03/2021	31/12/2020	31/03/2020	31/03/2021	31/03/2020	
		(Audited)	(Un Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1.	Total income from Operations	3.75	4.80	5.24	18.54	20.08	
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax Exceptional Items and/or Extraordinary Items)	(0.53)	0.24	(1.31)	1.49	1.47	
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items and /or Extraordinary items)	(0.53)	0.24	(1.31)	1.49	1.47	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional items and / or Extraordinary items)	(0.41)	0.14	(1.01)	1.10	1.34	
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after tax)]	(0.41)	0.14	(1.01)	1.10	1.34	
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 1/- each)	477.22	477.22	477.22	477.22	477.22	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet as at previous financial year	-	_	-	(237.79)	(238.89)	
8.	Earnings per share (of Rs. 1/- each)- not annualised 1. Basic 2. Diluted	(0.001) (0.001)	0.000 0.000	(0.002) (0.002)	0.002 0.002	0.003 0.003	

Date: 18/06/2021

Place: Ahmedabad

The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the guarter and year ended 31st March, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The above Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021 have been reviewed by the Audit

Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 18th June, 2021.

The figures for the corresponding previous periods have been restated/regrouped wherever necessary, to make them comparable.

For, Kashyap Tele-Medicines Limited On behalf of Board of Directors Raghay Agrawal

Director / Chief Financial Officer - DIN: 02264149

<u>\*Request to the shareholders for updation of thier e-mail ids:</u>

Pursuant to the circulars issued by the MCA and SEBI stating the requirement of conducting AGM Upto 31st December, 2021 through Video Conferencing or other audio visual means due to ongoing COVID-19 Pandemic and in order to effectively communicate the necessary information related to AGM of the Company to the Shareholders, the Company hereby request to all the shareholders to kindly update their respective E-Mail IDs and other related details with the Company Secretary or Register and Transfer Agent (RTA) of the Company in the form and manner as placed on the website of the Company (www.kashyaptele-medicines.com).

### **Bright Brothers Limited**

(0.27)

CIN: L25209MH1946PLC005056

Regd. Office: Office No. 91, 9th Floor, Jolly Maker Chambers No. 2, 225, Nariman Point, Mumbai- 400021, Tel. No.: 8828204635, Email: invcom@brightbrothers.co.in, Website: www.brightbrothers.co.in **EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED** 

31ST MARCH, 2021

Sr.		Quarter Ended			Year Ended	
No.	Particulars	31.03.2021 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)
1	Total income from Operations	7,752.54	5,850.62	4,563.98	20,306.09	21,801.79
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	432.93	357.09	16.42	840.27	460.76
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	339.77	211.23	(97.25)	570.50	345.55
4	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	386.53	198.02	(106.40)	577.65	310.66
5	Equity Share Capital	567.60	567.60	567.60	567.60	567.60
6	Earnings Per Share (of ₹ 10/- each)					
	Pasia and Diluted	5.00	2 72	(1.71)	10.05	6.00

Place: Mumbai

Date: 18th June, 2021

- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the quarter and year ended on 31st March 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Audited Financial Results are available on the websites of the Stock Exchange and on the Company's website www.brightbrothers.co.ir
- 2 The Board of Directors have recommended a payment of final dividend of ₹ 2.50 per equity share of the face value of ₹ 10 each for the financia year ended 31st March, 2021. Final dividend is subject to approval of Shareholders. 3 The figures for the quarter ended 31st March 2021 and 31st March 2020 are balancing figures between audited figures in respect of the full financial years and the published unaudited year to date figures upto third quarter of the respective financial years. Also, the figures upto the
- end of the third quarter were only reviewed and not subjected to audit. 4 The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary.

By Order of the Board of Directors For Bright Brothers Ltd. Suresh Bhoiwani Chairman & Managing Director

Brite



www.freepressjournal.in

#### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, मे. झडाफिय ब्रदर्स, नोंदणीकृत भागीदार (मालक) गिरगाव विभागाचा जमीन धारक सिटी सर्व्हे क्त. ६/१४८७ च्या प्लॉट वर बांधलेले माम परमानंद मार्ग, ओपेरा हाऊस, मुंबई-४००००४ येथे स्थित **दि ज्वेल** नावे ज्ञात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कमर्शिअल प्रिमायसेस धारक **ऑफिस क्र. ३०५**. मोजमापित २६.११ चौ.मीटर्स चटर्ड क्षेत्र. सद भार दावे आणि कोणतीही मागणी पासन मुक्त, जितो मुंबई वाळकेश्वर चाप्टर, **नोंदणीकृत विश्वस्त** यांना विक्री, हस्तांत आणि अभिहस्तांकन करण्यास राजी झाले

व्यक्तीस सदर परिसर किंवा त्याचा कोणतार्ह भागाविरुद्ध विक्री, अदलाबदल, भेट कुळवहिवाट, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार गहाण, विश्वस्त, विभाग, खटला, आदेश देखभाल, जप्ती, प्रलंबित वाद, अंत्यदान शेअर. वारमा किंवा त्याशिवाय कसेहीच्य मार्गे कोणताही दावा असल्यास लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना सदर तारखेच्य १५ दिवसांच्या आत जाहीर सुट्ट्या वगळुन सर्व पृष्ठचर्थ कागदपत्रांच्या सत्य प्रमाणित प्रतींसह कळविणे. कसर केल्यास असा दाव नसल्याचे समजण्यात येईल आणि टावा काई असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित करण्यात येतील आणि व्यवहार करण्यात येईल.

२० जून, २०२१ रोजी दिनांकीत

सही/ श्री. बबम गवनुक जितो मुंब वाळकेश्वर चाप्टः ९०१. ९ वा मजला. मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर, १४४ जेएसएस रोड गिरगाव, मुंबई - ४००००४

#### जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माई अशील आराध्या टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड (यानंतर सोसायटी असा उल्लेख) यांना आशिष हिम्मतलाल गारोडिया यांच्याकडून दोन कार पार्किंग स्पेस त्यासह फ्लॅट क. ए-४० मोजमापीत १०२६ चौरस फीट(चटई क्षेत्र), ए विंग. ४था मजला, आराध्या टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सेक्टर आर-४/बी, किरोळ गाव. एल.टी. टर्मिनस, घाटकोपर(पूर्व), मुंबई-४०००७७ च्या संदर्भातील क्रमांक ४१ ते ५० धारक शेअर प्रमाणपूर्व क ५ मध्ये त्यांचे जात ऑड काण्याकरिता अर्ज प्राप्त झाला आहे. श्रीम. वैशाली ए. गारोडिया यांचे १४.१०.२०१८ रोजी निधन झाले आणि मयत हिम्मलाल पी. गारोडिया यांचे ४.११.२०२० रोजी निधन झाले.

नोंदणीकृत क्र. ५-५७६४-२०२१ आणि ५-५७६०-२०२१ धारक १५.४.२०२१ रोजीच्या दोन्ही २ सोडन दिल्याच्या विलेखाद्वारे मयत हिम्मतलाल पी. गारोडिया आणि मयत श्रीम. वैशाली ए. गारोडिया यांचे इतर वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी श्री. आशिष हिम्मतलाल गारोडिया यांच्या नावे त्यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध सोडून दिले आहे. श्री आशिष हिम्मतलाल गारोडिया हे मयत हिम्मतलाल पी गारोडिया आणि मयत श्रीम. वैशाली ए. गारोडिया यांचे वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी पैकी एक आहेत. आणि श्री. राजीव एच गारोडिया हे मयत हिम्मतलाल पी. गारोडिया यांचे वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी पैकी एक आहेत.

सर्व व्यक्तींना सदर खालील उल्लेखित फ्लॅटचे संबंधित कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, बक्षीस विश्वस्त, प्रभार, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १ आणि २. रिघ्दी सिघ्दी अपार्टमेंट. गुरूकुल स्कूल मागे, पंजाब नॅशनल बँक मागे, टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे दिनांकापासन १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास अशा व्यक्तींचे दावे माफ केल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे किंवा सोडून दिल्याचे मानले जाईल आणि त्यानंतर विचारात घेतले जाणार नाही. मुंबई, दिनांक १९ जून, २०२१

(बिपीन जोशी)

#### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, मे.जी.जी. एक्सपोर्ट, नोंदणीकृत भागीदार (मालक हे गिरगाव विभागाचा जमीन धारक सिटी सर्व्हे क्त. ६/१४८७ च्या प्लॉट वर बांधलेले माम परमानंद मार्ग, ओपेरा हाऊस, मुंबई-४००००४ येथे स्थित दि ज्वेल नावे ज्ञात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कमर्शिअल प्रिमायसेस धारक **ऑफिस क्र. ३०६**, मोजमापित २६ ११ चौ मीटर्स चटर्ड क्षेत्र सर्व भार, दावे आणि कोणतीही मागणी पासन मुक्त, जितो मुंबई वाळकेश्वर चाप्टर नोंदणीकृत विश्वस्त यांना विक्री, हस्तांतर आणि अभिहस्तांकन करण्यास राजी झाले

व्यक्तीस सदर परिसर किंवा त्याचा कोणताही भागाविरुद्ध विक्री, अदलाबदल, भेट. कळवहिवाट, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार गहाण, विश्वस्त, विभाग, खटला, आदेश देखभाल, जप्ती, प्रलंबित वाद, अंत्यदान, शेअर, वारसा किंवा त्याशिवाय कसेहीच्या मार्गे कोणताही दावा असल्यास लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना सदर तारखेच्या १५ दिवसांच्या आत जाहीर सुटुट्या वगळुन सर्व पष्ट्यर्थ कागदपत्रांच्या सत्य प्रमाणित प्रतींसह कळविणे. कसर केल्यास असा दावा नसल्याचे समजण्यात येईल आणि दावा काही असल्यास ते त्यागित आणि/किंव परित्यागित करण्यात येतील आणि व्यवहार

करण्यात येईल. २० जून, २०२१ रोजी दिनांकीत

सही / श्री. बबम गवनव जितो मुंबई वाळकेश्वर चाप्ट ९०१, ९ वा मजला, मॅजेस्टिक शॉपिंग सेंटर, १४४ जेएसएस रोड

गिरगाव, मुंबई - ४००००४

#### जाहीर सूचना तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे

अशील आराध्या टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायरी लिपिरेड (यानंतर सोसायरी असा उलेख यांना श्रीम. लक्ष्मी जगन्नाथन आणि नारायण जे आचार्य यांच्याकडून फ्लॅट क्र. ए-५०१ मोजमापीत १०२६ चौरस फीट(चटई क्षेत्र), ए विंग, ५ वा मजला. आराध्या टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सेक्टर आर-४/बी, किरोळ गाव, एल.टी. टर्मिनस, घाटकोपर(पूर्व), मुंबई-४०००७७ च्या संदर्भातील सोसायटीच्या विभिन्न क्रमांक ४१ ते ५० धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ५ i श्री. एस.आर. जगन्नाथन (२८.०७.२०२० रोजी मयत) आणि श्रीम. लक्ष्मी जगन्नाथन यांच्या गवामधून त्यांच्या नावे हस्तांतराकरिता अर्ज प्राप्त झाला आहे. ते मयतश्री. एस.आर. जगन्नाथन (मूळ सह-मालक) यांचे वारसदार आणि कायदेशी प्रतिनिधी आहेत. दस्तावेजांची पडताळणी केल्यावर आणि विनंतीसह अनुपालन केल्यावर माझे अशिल सदर शेअर प्रमाणपत्र श्रीम. लक्ष्मी जगन्नाथन आणि नारायण जे. आचार्य यांच्या नावे हस्तांतर करण्यास इच्छक आहेत. र्व व्यक्तींना सदर खालील उल्लेखित फ्लॅटचे

संबंधित कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध जसे की, विक्री, अदलाबदल गहाण, बक्षीस, विश्वस्त, प्रभार, ताबा, भाडेपड़ा, धारणाधिकार किंवा याशिवाय कोणत्यार्ह प्रकारच्या मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय १ आणि २. रिध्दी सिध्दी अपार्टमेंट. गरूकल स्कल मागे, पंजाब नॅशनल बँक मागे, टिळक रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०० ०७७ येथे दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास अशा व्यक्तींचे दावे माफ केल्याचे आणि/किंवा त्यागल्याचे किंवा सोडून दिल्याचे मानले जाईल आणि त्यानंतर विचारात घेतले जाणा मुंबई, दिनांक १८ जून, २०२१

(बिपीन जोशी)

याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद मिळकतीचे मालक हे गहाण कर्जाकरिता आमच्या अशिलांसह वाटाघाटी करत आहेत. सदर मिळकतीचा पूर्वीचा एक नामाधिकार विलेख, दस्तावेजांद्वारे श्री. वासुदेव पी. वलेच्चा यांच्याकड्न श्री. रामचंद्र एच. वलेच्चा यांना हस्तांतर केले, जे मिळकतीच्या मालकांच्या कब्जात नाही. कोणालाही सदर गहाळ दस्तावेजांच्या आधारावर मिळकतीवर कब्जा असल्यास तसे निम्नस्वाक्षरीकारांना सदर ददावे दस्तावेजीय पुराव्यांसह या सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांत जमा करावेत. कसर केल्यास सदर दावे असल्यास ते सर्व त्यागीत आणि/किंवा परित्यागीत मानले जातील आणि

मिळकतीचा परिशिष्ट

व्यवहार पूर्ण केले जातील.

मुंबई शहराच्या नोंदणीकृत जिल्ह्यातील सीएस क्र. २२ धारक सायन हिल व्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नेहरु गार्डन रोड क्र. २९, सायन(पूर्व), मुंबई-४०० ०२२ च्या गार्डन व्यू अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील मोजमापीत अंदाजे ५४० चौ.फु. चटई क्षेत्र म्हणजेच ६४८ चौ. फु. बिल्ट अप क्षेत्र संलग्नीत ६०.२२ चौ. मी. बिल्ट अप क्षेत्र फ्लॅट क्र. ०२. मे. कन्सल्टा ज्युरीजकरिता

(लॉ फर्म) सही/ भागीददार

ए१०६ रॉयल सॅन्ड्स. शास्त्री नगर अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८

#### एचएलव्ही लिमिटेड

(हॉटेल लीलाव्हेंचर लिमिटेड अशी पूर्वी ज्ञात) सीआयएन क्र.: एल५५१०१एमएच१९८१पीएलसी०२४०९७ नोंदणीकृत कार्यालय: दी लीला, सहार, मुंबई-४०० ०५९. दूर: ०२२-६६९११२३४

फॅक्स : ॰२२-६६९११४५८ ईमेल : investor.service@hlvltd.com वेबसाईट : www.hlvltd.com ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि

वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचा उतारा रु					
तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		
	३१-मार्च-२१	३१-मार्च-२१	३१-मार्च-२०		
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित		
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	२,७३५	४,४१४	३,८९८		
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी)	(१९३)	(४,३५९)	(१,७५६)		
करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(१४२)	(३,५९३)	(१,६२५)		
कालावधीसाठी अखंडित कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	(१४२)	(३,५९३)	(१,६२५)		
कालावधीसाठी खंडित कामकाजातून निव्वळ नफा/(तोटा)	-	-	(६२)		
करोत्तर निव्वळ नफा/(तोटा)	(१४२)	(३,५९३)	(१,६८७)		
वर्षासाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	२५	(३,५६२)	(१,६९८)		
समभाग भांडवल	१२,६११	१२,६११	१२,६११		
प्रती समभाग प्राप्ती (अखंडित कामकाज) (रु. मध्ये)- मूलभूत आणि सौम्यिकृत	(0.02)	(০.५७)	(0.28)		
प्रती समभाग प्राप्ती (खंडित कामकाज) (रु. मध्ये)- मूलभूत आणि सौम्यिकृत	-	-	(०.०१)		
प्रती समभाग प्राप्ती (अखंडित आणि खंडीत कामकाज)					
(रु. मध्ये)- मूलभूत आणि सौम्यिकृत	(0.02)	(০.५७)	(0.29)		
टिपा					
१ वरील महिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँद दिस्कलोजर रिक्वायर्मेट्स) रेखलेशन्स २०१५ च्या रेखलेशन् ३३ अंतर्गत					

स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांच संपूर्ण विवरण एनएसई आणि बीएसईच्या वेबसाईटस् अनुक्रमे www.nseindia.com आणि www.bseindia.com व कंपनीची वेबसाईट www.hlvltd.com वर उपलब्ध आहे.

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे वित्तीय निष्कर्ष १९ जून, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत मंडळाच्या लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. निष्कर्ष कंपनीच्या सांविधिक लेखापरीक्षकांद्रारे पनर्विलोकीत केले आहेत.

आकडेवारी आवश्यक तेथे पुनर्गठीत, पुनरीचित किंवा पुनर्वर्गीकृत करण्यात आली आहे.

ठिकाण : मंबर्ड दिनांक : १९ जून, २०२१

Vakrangee 🔎

वक्रांगी लिमिटेड

वक्रांगी कॉर्पोरेट हाऊस, प्लॉट क्र. ९३, रोड क्र. १६, एम.आय.डी.सी., मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, भारत. सीआयएन : एल६५९९०एमएच१९९०पीएलसी०५६६६९ फोन : ०२२ ६७७६ ५१००/२८५० ३४१२, फॅक्स : ०२२ २८५० २०१७

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी

विनय कपाडीया

३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्ष

()							
अनु.	झर्सींळर्लीश्ररीी	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष		
क्र.		३१ मार्च, २१	३१ डिसें., २०	३१ मार्च, २०	३१ मार्च, २१	३१ मार्च, २०	
		लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१०१८४.९७	७४३६.२३	२०७३९	३१४२९.१४	६८५२२.१६	
2	कालावधीसाठी (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी) निव्वळ नफा/(तोटा)	२७५५.७४	२०९९.८१	२७७८.५७	८२८१.८१	८६५१.८६	
ş	करपूर्व कालावधीसाठी (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) निव्वळ नफा/(तोटा)	२७५५.७४	२०९९.८१	३०५३.६४	८२८१.८१	९१५५.२७	
8	करोत्तर कालावधीसाठी (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर) निव्वळ नफा/(तोटा)	२०७९.१४	१६७९.८४	३११५.६६	६२७९.१३	७१२८.०१	
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी (करोत्तर) नफा/(तोटा) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	२०८१.१४	१७४१.३२	२९३४.४९	६३६७.६३	७१८२.३५	
ξ	समभाग भांडवल	१०५९४.०६	१०५९४.०६	१०५९४.०६	१०५९४.०६	१०५९४.०६	
૭	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)					२५३१३६.४	
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे) खंडित आणि अखंडित प्रवर्तनांसाठी)						
	१. मूलभूत	0.70	०.१६		०.५९	०.६७	
	२. सौम्यिकृत	0.20	०.१६	0.30	०.५९	०.६७	

#### टिपा :

- १. वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि शिफारस केली व शनिवार १९ जून, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने मंजुरी दिली.
- २. ३९ मार्च, २०२९ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता एकत्रित वित्तीय विवरणे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत अधिसूचित कंपनीज इंडियन अकाऊंटींग स्टॅण्डर्ड्स रुल्स, २०१५ (इंड) एएस) नुसार बनवली आहे.
- ३. (ए) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता कंपनीची अलिप्त उलाढाल **रु. ७९४९.८४ लाख,** करपूर्व नफा/(तोटा) **रु. २३४४.३९ लाख** आणि करोत्तर नफा/(तोटा) रु. १७७१.१६ लाख आहेत.
- (बी) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षाकरिता कंपनीची अलिप्त उलाढाल **रु. २२७४३.६७ लाख**, करपूर्व नफा/(तोटा) **रु. ६७३८.५९ लाख** आणि करोत्तर नफा/(तोटा) **रु. ५१३६.१२ लाख** आहेत.
- ४. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही आणि तारखेपर्यंत वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही आणि तारखेपर्यंत वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण संबंधित स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस् म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाईट www.vakrangee.in वर उपलब्ध आहे.
- ५. आवश्यकतेनुसार मागील तिमाही वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत आणि पुनर्रचित केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी (डीआयएन:०००६२५३२)

#### जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील

हे १. श्रीम. विनोदबाला दंगर्शी परमार आणि २. मयत श्रीम. इंद हरिश मोहन परमार यांचे वारसदार आणि कायदेशीर प्रतिनिधी २ए. श्री. रतन हरिश मोहन परमार आणि २बबी सौ. किनी घोस मोहम्मद शेख यांच्याकडून माहिम विभागाच्या कॅडस्ट्रल सर्वे क्र ७५८(भाग) आणि ३/५७९ (भाग) धारक आणि अंतिम प्लॉट क्र ३८९(भाग) टीपीएस ।।। जिमनीच्या प्लॉटवर बांधकामीत असलेल्या प्लॉट क्र. ३८९, सितलादेवी मंदिर रोड, माहिम, मुंबई-४०००१६ येथे स्थित येथील माहिम पूनम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात सोसायटीच्या बिल्डिंगीच्या २ऱ्या मजल्यावरील बी विंग मधील मोजमापपीत अंदाजे ६९३.४८ चौ.फु. चटई क्षेत्र फ्लॅट क्र. २०१ च्या खरेदीसाठी इच्छुक आहेत.

सर्व व्यक्ती/संस्था/पक्ष/बँका/वित्त संस्था यांना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागामध्ये कोणताही दावा किंवा हितसंबंध जसे की. विक्री. विकास. भेट, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स वारसाहक, अदलाबदल, गहाण, प्रभार धारणाधिकार, विश्वस्त, ताबा, सुविधाधिकार, जप्ती किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर निम्नस्वाक्षरीकारांना लिखित पूरक कागदपत्रासह पत्ता २६, गौरताज बिल्डिंग २२१ हिंदमाता रोड, डॉ. बी.ए. रोड, दादर (पूर्व), मुंबई-४०००१४ येथे या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणतेही दावे असल्यास त त्यागित /परित्यागित /सोडन दिल्याचे किंवा शरण दिल्याचे समजण्यात येतील. सही/

वकील सुजाता आर. बाबर वकील उच्च न्यायालय

तिकाण∙ मंतर्द दिनांक: २० जुन, २०२१ सूचना

एडेलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

सीआयएन : यु६५९२२एमएच२००८पीएलसी१८२९०६ एडेलवैस हाऊस, ऑफ सीएसटी रोड, कलिना, मुंबई - ४०००९८

ईमेल : Homeservice@edelweissfin.com तणावग्रस्त वित्तीय मत्तांची विक्री

काही तणावग्रस्त वित्तीय मत्तांच्या प्रस्तावित विक्रीसाठी पात्र एआरसीज कडून एडेलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रित करत आहे. विक्री <sup>''</sup>जसे आहे जेथे आहे आणि जे काही आहे तेथे आहे" तत्वाने आणि "कोणत्याही मदती शिवाय तत्वाने'' होणार आहे. संभाव्य पात्र गंतवणकटारांनी कपया ''स्वारस्याच्या अभिव्यक्ती'' च्या स्वरुपात सहभागी होण्याची त्यांची इच्छा कळवावी. तणावग्रस्त वित्तीय मत्तांची सूची आणि विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया कंपनीची वेबसाईट https://www.edelweisshousingfin.com पाहाबी.

एडेलवैस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड साठी सही/- प्राधिकृत स्वाक्षरीकार

दू : ९७६८७४६६२४

Edelweiss

मुंबई, २० जून, २०२१

#### सूचना

#### एडेलवैस रिटेल फायनान्स लिमिटेड

सीआयएन : यु६७१२०एमएच१९९७पीएलसी२८५४९० टॉवर ३, विंग - बी, कोहिनूर सिटी मॉल, कोहिनूर सिटी, किरोळ रोड, कुर्ला (प), मुंबई - ४०००७०, ईमेल : sme.legal@edelweissfin.com

#### तणावग्रस्त वित्तीय मत्तांची विक्री

काही तणावग्रस्त वित्तीय मत्तांच्या प्रस्तावित विक्रीसाठी पात्र एआरसीज कड्न एडेलवैस रिटेल फायनान्स लिमिटेड स्वारस्याची अभिव्यक्ती निमंत्रित करत आहे. विक्री **''जसे आहे जेथे आहे** आणि जे काही आहे तेथे आहे" तत्वाने आणि "कोणत्याही मदती शिवाय तत्वाने" होणार आहे. संभाव्य पात्र गुंतवणुकदारांनी कृपया "स्वारस्याच्या अभिव्यक्ती" च्या स्वरुपात सहभागी होण्याची त्यांची इच्छा कळवावी. तणावग्रस्त वित्तीय मत्तांची सूची आणि विक्रीच्या कृपया कंपनीची वेबसाईट तपशिलवार अरी आणि शर्तीमारी https://www.edelweissretailfin.com पाहावी.

एडेलवैस रिटेल फायनान्स लिमिटेड साठी सही / - प्राधिकृत स्वाक्षरीकार

द् : ९७६८७४६६२४



#### **II HDFC** MUTUAL FUND BHAROSA APNO KA

मुंबई, २० जून, २०२१

**HDFC Asset Management Company Limited** A Joint Venture with Standard Life Investments CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 Fax: 022 22821144 • e-mail: cliser@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

#### NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund") has approved the following Distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options in the below-mentioned Scheme(s) / Plan(s) / Option(s) of the Fund and fixed Friday, June 25, 2021 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same as given below:

Name of the Scheme / Plan / Option	Net Asset Value ("NAV") as on June 18, 2021 (₹ per unit)	Amount of Dividend* (₹ per unit)		
HDFC Hybrid Equity Fund - Regular Plan - Dividend Option~ (Payout and Reinvestment)	13.583	0.250		
HDFC Hybrid Equity Fund - Direct Plan - Dividend Option~ (Payout and Reinvestment)	14.747	0.250		
HDFC Equity Savings Fund - Regular Plan - Dividend Option (Payout and Reinvestment)	dend Option (Payout and Reinvestment)  C Equity Savings Fund - Direct Plan -			
HDFC Equity Savings Fund - Direct Plan - Dividend Option (Payout and Reinvestment)				
HDFC Income Fund - Regular Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)				
HDFC Income Fund - Direct Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)	19 2016			
HDFC Dynamic Debt Fund - Regular Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)				
HDFC Dynamic Debt Fund - Direct Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)	12.5974	0.1000		
IDFC Gilt Fund - Regular Plan - 11.8602 lividend Option (Payout and Reinvestment)		0.1000		
HDFC Gilt Fund - Direct Plan - Dividend Option (Payout and Reinvestment)	19 3050			
HDFC Hybrid Debt Fund - Regular Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)				
HDFC Hybrid Debt Fund - Direct Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)	15.1136	0.2400		
HDFC Corporate Bond Fund - Regular Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)	10.5757	0.1440		
HDFC Corporate Bond Fund - Direct Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)	10.5117	0.1590		
HDFC Credit Risk Debt Fund - Regular Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)	10.6300	0.2440		
HDFC Credit Risk Debt Fund - Direct Plan - Quarterly Dividend Option (Payout and Reinvestment)	10.8436	0.2120		

Face Value per unit of all the above Scheme(s) / Plan(s) / Option(s) is ₹ 10/-.

~ Dividend option - Quarterly Frequency.

Place : Mumbai

Date : June 19, 2021

RELATED DOCUMENTS CAREFULLY.

\* The distribution will be subject to the availability of distributable surplus on the Record Date and may be lower.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme(s) / Plan(s) / Option(s) would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) / Plan(s) / Option(s) on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme(s) / Plan(s) / Option(s), on the Record date). With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

Unit holders who have opted to receive payout by way of physical instruments may experience delays on account of delivery constraints on the courier / postal services arising out of the unprecedented COVID-19 situation. Such Unit holders are advised to opt for payout through electronic mode(s) at the earliest due to the inherent benefits of such mode(s) such as convenience of the credit of the distribution proceeds into their bank account directly as also avoiding loss of payment instruments in transit or fraudulent encashment. Please arrange to send us a copy of a cancelled cheque of your bank account to have the electronic payout mode enabled.

Intimation of any change of address / bank details should be immediately forwarded to the Investor Service Centres of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form)

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice. For HDFC Asset Management Company Limited

(Investment Manager to HDFC Mutual Fund)

Authorized Signatory MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME

सन्मा. महासचिव ठिकाण: मुंबई दिनांक: १७.०६.२०२१

जाहीर सूचना

सचना यादारे देण्यात येते की. श्री. सिद्धार्थ धनवंत संघवी (भाडेपट्टाधारक) राहणार येथे बी-१९, पद्मिनी कपोल को.ऑप. हाऊ सोसायटी लिमिटेड जे.व्ही.पी.डी. स्कीम विलेपार्ले (पश्चिम), मुंबई - ४०००४९ हे खालील नमूद बंगल्याचे मालकी हक्कासह (बंगला) जिमनीच्या खालील नमूद प्लॉटच्या . (जिमन) संदर्भातील भाडेपट्टा हक्कांचे एकमेव आणि परिपूर्ण हक्कदार आणि कपोल को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड चे सभासद आणि सोसायटीच्या खालील नमुद पाच शेअर्सचे धारक (शेअर्स) (यानंतर जमिन, बंगला आणि शेअर्सचा सदर मिळकत असा उल्लेख) आणि सर्व भारांपासन मक्त या खालील परिशिष्टात अधिक तपशिलवारपणे नमूद

मी, माझ्या अशिलांच्या वतीने खालील नमूद मिळकतीचे भाडेपट्टाकारांचे नामाधिकार तपासत

व्यक्ती/पक्ष, न्यायाधिकरण न्यायाधिकरण प्राधिकारी, वित्तीय संस्था, बँक ज्यांना त्या संदर्भात कोणताही दावा आणि/किंवा मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा त्या संदर्भात कोणताही आक्षेप जसे की विक्री. अदलाबदल. गहाण. प्रभार. भेट. विश्वस्त, भागीदारी, वारसा, कब्जा, भोगवटा, निर्वाह, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कळवहिवाट उप-कलवहिवार परवाना धारणाधिकार सविधाधिकार किंवा करार किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखीत निम्नस्वाक्षरीकारांना पृष्ठचर्थ दस्तावेजांच्या प्रमाणित सत्य प्रतींमह खालील नमूद पत्त्यावर या सूचनेच्या प्रकाशनाच्य तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे कसूर केल्यास तसे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित मानले जातील आणि त्यानंतर तक्रार/हरकत गृहीत धरली जाणार नाही आणि ते शुन्य व अवैध मानले जातील आणि माझे अभिल मिळकतीच्या संदर्भात भाडपडेकारांसह प्रस्तावित व्यवहार अंतिम करण्याकरिता वाटाघाटी करतील यावरील उल्लेखित परिशिष्ट

(मिळकत)

खाते क्र. केडब्ल्यु२६०२०७००९००० अंतर्गत केडब्ल्यु वार्ड क्र. ८१८२ (१९) द्वारे निर्धारक आणि तहसिलदारांदारे मल्यांकित तळ अधिक एक वरील मजल्याचा समाविष्टीत त्यावरील उभी पश्चिनी बंगलोमधील मालकी हक्कांसह बृहन्मुंबई मधील बांद्रा जिल्हा, मुंबई उपनगर येथील अंधेरीच्या नोंदणीकृत उप-जिल्ह्यामधील व्ही.एल. मेहता मार्ग, जे.व्ही.पी.डी. स्कीम, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई - ४०००४९ तालुका अंधेरी वर स्थित व वसलेला जुह गावाच सी.टी.एस. क्र. ८५१ धारक मिळकत नोंदणी कार्डनुसार १०८७.७५ चौ. यार्डस् संलग्नित ९०९.५० चौरस मीटर्स आणि १७ मार्च, १९६० रोजीच्या नोंदणीकृत भाडेपट्टा इंडेचर नुसार क्षेत्र मोजमापित १०८९ चौ. यार्डस् संलग्नित ९१०.५४ चौ. मीटर्स असलेले कपोल को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या स्कीम क्र. बी-१९ धारक जिमनीचे ते सर्व प्लॉट त्यासह डिसेंबर २००६ रोजीस जारी नवीन शेअर प्रमाणपत्र क्र. ०००००७ आणि ३० जन. १९५६ रोजी जारी जूना शेअर प्रमाणपत्र क्र. ७२ अंतर्गत कपोल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे जारी विभिन्न क्र. ३५६ (तीनशे छपन्न) ते ३६० (तीनशे साठ) दोन्ही एकत्रित धारक रु. २५०/- (रुपये दोनशे पन्नास मात्र) चे एकूण किंमतीचे रु. ५०/- (रुपये पन्नास मात्र) चे दर्शनी मुल्याचे पाच शेअर्स.

चेतन बी. रायथाथा

११०२, ११ वा मजला, लिव्हींग एसेन्स सीएचएस लि., आकुर्ली क्रॉस रोड, लोखंडवाला टाऊनशीप, कांदिवली (पूर्व) मुंबई - ४००१०१

२० जुन, २०२१ रोजी

जाहीर सूचना श्री, हेमचंद जी, जैन(मयत) आणि श्रीम

सुनिता एच. जैन हे नवजीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे संयक्त सभासट ज्यांचा पत्ता १ला मजला. इमारत क्र.६. डॉ.डी. भडकमकर मार्ग. मंबई ४००००८ आणि सोसायटीच्या इमारत क्र. ११ मधील फ्लॅट क्र. ३ चे धारक आणि २४/०१/२०१० पासून धारक क्र. ६७४६ ते ६७५०(दोन्ही एकत्रित) शेअर प्रमाणपत्र क्र. १५२० आणि ३०/११/२०१८ पासन इमारत क्र. १७ मधील गॅरेज क्र. १२ चे धारक आहेत. श्री. हेमचंद जी. जैन यांचे मुंबई येथे

२८/०३/२०२० रोजी निधन झाले. भाता श्री. प्रणय एच. जैन(मयत श्री. हेमचंद जी. जैन आणि श्रीम. सुनिता एच. जैन यांचा मुलगा) यांनी त्यांची आई श्रीम. सुनिता एच. जैन यांच्यासह संयुक्तपणे मयत सभासद श्री. हेमचंद जी. जैन यांच्या संपर्ण शेअरच्या संयत्त प्रभासदत्वाकरिता सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने श्रीम, सनिता एच, जैन सह मयत सभासद श्री. हेमचंद जी. जैन यांच्या

फ्लॅट/शेअर/भांडवल/मिळकत/गॅरेजहेउप-

विधी क्र. ३५ अंतर्गत हस्तांतरणामार्फत हस्तांतराकरिता अर्ज केला आहे. सदर अर्ज हा संयुक्त सभासदत्वाकरिता श्री. प्रणय एच. जैन(अर्जदार) यांनी एमसीएस ॲक्ट १९६० च्या उप-विधी क्र. ३५ अंतर्गत हस्तांतरणामार्फत सोसायटी कार्यालयात केला आहे, अर्जदारांनी उपविधीतील दिलेल्या मार्गाने मयत सभासद श्री. हेमचंद जी. जैन यांच्या कायदेशीर वारसदारीच्या संयक्त घोषणा आणि सर्व इतर कायदेशीर वारसदारांचे नोंदणी क्र. १७७०/२०२१ असलेले २५/०२/२०२१ रोजीचा सोडून दिल्याचा विलेख जमा केला आहे. अर्जदारांनी २६/०६/२०२० रोजीचा बृहन्मुंबई महानगरपालिका डी वार्ड, नोंदणी क्र. डी–२०२०२७९०२६१–००१४९५ द्वारे जारी मयत श्री. हेमचंद जी. जैन यांचे मृत्यु प्रमाणपत्र जमा केले आहे. सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल

/मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स

आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा अन्य आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल/ मिळकती-मधील ायत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या / तिच्या/ त्यांच्या राव्या/ आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपत्रे आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर दिलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल / मिळकती-मधील शेअर्स आणि हितसंबंधाशी सोसायटीच्या उपविधीतील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत प्रभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या इस्तांतरणास काही दावे/ आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपक द्वारे निरीक्षणासाठी प्रोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सचिव यांचेकडे स. १०.०० ते सायं.५.३० वा. दरम्यान सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी तिच्या समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

नवजीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.

च्या वतीने आणि करिता कल्पेश भिमानी

ठिकाण : मुंबई दिनांक : १९ जून, २०२१

दिनेश नंदवाना व्यवस्थापकीय संचालक आणि ग्रुप सीईओ